

जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व
संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील
पदे वगळून) रिक्त पदे भरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था ८
बांधकाम भवन, २५, मझबान पथ, मंत्रालय, मुंबई ४००००१
तारीख: २५ नोव्हेंबर, २०२२.

वाचा :

- १) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था-८, दि.२१ ऑक्टोबर, २०२२.
- २) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था-८, दि.१५ नोव्हेंबर, २०२२.
- ३) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.प्रानिमं-१२२२/प्र.क्र.१३६/का.१३-अ, दि.२१ नोव्हेंबर, २०२२.

शासन शुद्धीपत्रक :

जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) संदर्भ क्र.१ येथील दि.२१.१०.२०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे.

२. तसेच, उपरोक्त ५ संवर्ग वगळून जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) संदर्भ क्र.२ येथील दि.१५.११.२०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे.

३. आता संदर्भ क्र.३ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२१ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षबाहेरील) गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी.एस.-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनींमार्फत राबविणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

४. संदर्भ क्र.१ व २ येथील दि.२१.१०.२०२२ व दि.१५.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयात "सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन/ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा

घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहिल.", असे नमूद करण्यात आलेले होते. त्याऐवजी सदर स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Programme Based test/Examination) घेण्यात येईल. व त्यासाठी टि.सी.एस.-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषदेची असेल, असे वाचावे.

५. तसेच, सदर परिक्षेचे शुल्क, कंपन्यांशी करावयाचा सामंजस्य करार इ. तदनुषंगिक बाबी यासंदर्भातील कार्यवाही करताना संदर्भ क्र.३ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२१ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयातील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्यात यावे.

सदरचे शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२११२५१३३६५५४१२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांतिक करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विजय चांदेकर)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव
- २) मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव
- ३) मा.मंत्री (ग्रामविकास), यांचे खाजगी सचिव
- ४) मा.मंत्री (सार्वजनिक आरोग्य), यांचे खाजगी सचिव
- ५) मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य.
- ६) अप्पर मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) अप्पर मुख्य सचिव (मा.व तं.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) प्रधान सचिव (लेवको), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) प्रधान सचिव (विसु), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

- ११) प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, गो.ते. रुग्णालय, मंबई
- १२) विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
- १३) जिल्हाधिकारी (सर्व)
- १४) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- १५) उप आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
- १६) उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (सा.प्र.वि.), जिल्हा परिषद, (सर्व)
- १७) जिल्हा समाज कल्याण अधिकारी (सर्व)
- १८) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, (सर्व)
- १९) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (सर्व)
- २०) जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व)
- २१) निवडनस्ती (आस्था - ८)